



June 4, 2024

The Secretary, Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 500470

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai – 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sirs,

Sub: Advertisement published in newspapers under Investor Education and Protection Fund (IEPF) Rules

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the following documents:

- a. Clippings of the newspaper advertisement published in Indian Express (English Language - All India Edition) and in Navshakti (Marathi language);
- b. Copy of reminder letter sent to concerned Shareholders whose dividend(s) are unclaimed for 7 consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF Authority during Fiscal 2025.

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has sent the above reminder letters in physical mode to all concerned Shareholders.

The above information is also available on the website of the Company www.tatasteel.com

This is for your information and records.

Yours faithfully,
Tata Steel Limited

Parvatheesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

TATA STEEL LIMITED

Registered Office Bombay House 24 Horni Mody Street Fort Mumbai 400 001 India
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724
Corporate Identification Number L27100MH1907PLC000260 Website www.tatasteel.com



Laddoos being prepared at Ganesh Bhandari in Girgaon on Monday for distribution after the declaration of Lok Sabha election results. (right) Preparations at a centre in Dombivli ahead of the counting of votes.



Experts from IIT-Roorkee inspect Malabar Hill reservoir. (right) Preparations at a centre in Dombivli ahead of the counting of votes.

Will Maratha factor dent BJP? Five things to watch out for

Results also crucial for Uddhav and Sharad Pawar — whose parties have split

SHUBHANGI KHAPRE
MUMBAI, JUNE 3

THE RESULT of Maharashtra's 48 Lok Sabha seats will set the stage for political change in the state where Assembly elections are scheduled to be held later this year.

Though the BJP managed to split the Nationalist Congress Party (NCP) and the Shiv Sena in the past two years, perceptibly weakening the Opposition Maha Vikas Aghadi (MVA) alliance, the ticket distribution process was far from being a smooth-sailing process. Here are five things to watch out for in Maharashtra on Tuesday:

A test for BJP

The split of parties coupled with the sharp Maratha versus OBC polarisation will be decisive as far as the BJP's performance goes. The ruling Mahayuti alliance has set an ambitious target of winning 45 of the 48 seats, with a vote share of over 50%, but has had to deal with challenges such as agrarian distress in the run-up to the polls.

In 2019, the BJP won 23 of the 25 seats it contested in alliance with the undivided Shiv Sena, which won 18 seats. To retain the role of "big brother" in its new alliance, it will have to retain its seat share. The Lok Sabha results may also lead to a correction of



At a counting centre in Dombivli on Monday. Deepak Joshi

socio-political fault lines in the organisation ahead of the Assembly elections.

Who will be 'real' Sena?

Though Chief Minister Eknath Shinde's party has been recognised by the Election Commission (EC) as the Shiv Sena, the outcome on Tuesday will be decisive in proving which of the two Sena parties can lay claim to the undivided party's legacy. The Shiv Sena and Uddhav Thackeray's Shiv Sena (Uddhav Balasahb Thackeray) are in direct contest in 13 constituencies.

Tough test for Pawar

The results will also decide the fate of NCP (SP) leader Sharad Pawar whose position was left

weakened after the coup carried out by his nephew and Maharashtra Deputy CM Ajit Pawar. In Baramati, Pawar's daughter and incumbent MP Supriya Sule is up against Ajit's wife Sunetra Pawar and its result will determine the public perception of who the real NCP boss is.

The Maratha factor

All eyes will be on the Marathwada region, where the Maratha agitation led by activist Manoj Jarange-Ratil was the most intense. Jarange-Ratil's clarion call to the community to teach the "betrayers of Marathas" a lesson — directed at Deputy CM Devendra Fadnis — has the potential to affect the BJP's chances.

On the other hand, the ruling

alliance must also ensure that its OBC voter base, which is seemingly against the Marathas following the stir and the government's decision to grant reservation to the community, is not eroded. The alliance that ensures this balance is likely to emerge on top.

Reshaping of alliances

In the run-up to the polls, both the MVA and the Mahayuti alliances faced internal bickering over a range of issues, especially seat-sharing. Reports of unrest within the BJP over Shinde's alleged high-handedness and its own leaders' admission that the party was left in a Catch-22 situation after the split factions of the Shiv Sena and NCP joined the NDA.

The MVA too faced considerable hurdles with the Congress having to rework its strategy to accommodate Uddhav Thackeray and Sharad Pawar. Congress leaders said the party would analyse if the MVA had worked or not after the elections. How both the alliances shape up after the Lok Sabha elections is among the things to watch out for.

Experts from IIT-Roorkee inspect Malabar Hill reservoir

EXPRESS NEWS SERVICE
MUMBAI, JUNE 3

A TEAM of experts from IIT-Roorkee inspected the Malabar Hill reservoir on Monday morning. Experts inspected two compartments of the reservoir on Monday, while the remaining three chambers will be inspected on Tuesday. The BMC approached the IIT for carrying out a structural audit after an eight-member technical committee, which was appointed by the civic body had submitted a conflicting report.

"Since we already have had two reports submitted to us by independent experts before, the report from experts of IIT Roorkee will give us a complete clarity on whether reconstruction of the reservoir is required or whether phase-wise repair could be done," said an official.

"In case, the expert report speaks in favour of reconstruction of the reservoir, we will also seek opinion from them about how the work could be initiated without interrupting the daily water supply and affecting the minimum number of trees possible," the official said.

2007 MURDER OF SHIV SENA CORPORATOR


SC stays premature release of gangster Arun Gawli till July 15

EXPRESS NEWS SERVICE
MUMBAI, JUNE 3

THE SUPREME COURT on Monday stayed an order passed by the Bombay High Court, which allowed a plea by gangster Arun Gawli for his premature release, based on a January 2006 remission policy of the Maharashtra government.

Gawli is serving life imprisonment at the Nagpur central jail for the March 2007 murder of Shiv Sena corporator Kamalakar Jamsandekar in Ghatkopar. On April 5 this year, the Nagpur bench of the Bombay HC held that Gawli was entitled for benefits of 2006 remission policy and directed the state prison authorities to pass a "consequential order" in that regard. The said remission policy was in effect when Gawli was convicted by trial court in August, 2012.

The state government had moved the SC challenging the HC order through senior advocate Raja Thakare. Gawli was convicted under the Maharashtra Control of Organised Crime Act (MCOCA)



Gangster Arun Gawli. file

and the HC in 2019 had upheld the conviction.

On Monday, a vacation bench of Justices Avadhi Kumar and Sandeep Mehta of the Supreme Court issued notice to respondent Gawli to respond to the state's appeal during the next date of hearing on July 15. "There shall be interim stay of the impugned order, till the next date of hearing," the bench noted in its order.

Gawli, 71, had argued before the Bombay HC that he was certified as "weak" by medical board, making him eligible for benefits under 2006 remission

policy, which prescribed benefits for physically weak inmates and those with advanced age above 65 years.

The state government had opposed the plea referring to guidelines revised from March, 2010, and claimed that a convict in organised crime should not be granted premature release unless he undergoes 40 years of actual imprisonment.

The HC had rejected state's submissions to be "totally mis-conceived" and observed that 2010 revised guidelines were general in nature and were not applicable in the present case. It had noted that "this was the ground taken for rejection (by the state prison authorities), nor raised in the affidavit-in-reply".

"Thus the policy of the year 2006 being specifically framed for the benefit of the prisoners of advanced age and weak physical condition, the above guidelines would not apply at all," a bench of Justices Vinay G Joshi and Vrushali V Joshi of HC had noted in their verdict.

PROCLAMATION REQUIRING THE APPEARANCE OF ACCUSED PERSON

See Section 82 Cr.P.C.
Whereas complaint has been made before me that accused 1. Sachin Krishna Bhosale, Director, Atlantis Smart City Pvt. Ltd., R/o Flat No. 303, H. No. 1459/002, Morya Apartment, Sector-19, Kopolkhairane, Navy Mumbai-400709, Maharashtra, 2. Atul Nandkumar Mhatre, Director, Atlantis Smart City Pvt. Ltd., R/o Flat No. 401, Govind Nilam Near Welcome, Thana Naka, Panvel-410206, Maharashtra has committed (or are suspected to have committed) the offence in case Case Reg. No. 3995/2017, U/s 138 NI Act, P.S. Keshav Puram, Delhi and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that said 1. Sachin Krishna Bhosale, 2. Atul Nandkumar Mhatre cannot be found and whereas it has been shown to my satisfaction that the said 1. Sachin Krishna Bhosale, 2. Atul Nandkumar Mhatre has absconded (or are concealing themselves to avoid the service of the said warrant).
Proclamation is hereby made that the said 1. Sachin Krishna Bhosale, 2. Atul Nandkumar Mhatre accused of Case Reg. No. 3995/2017, U/s 138 NI Act, P.S. Keshav Puram, Delhi is required to appear before this Court to answer the said complaint on or before 31.07.2024.
By Order
Ms. Divya Arora
Metropolitan Magistrate-04 (North-West)
Room No. 112, 1st Floor
Rohini Court, Delhi
DP/1947/NW/2024

पंजाब नैशनल बैंक | punjab national bank

Public Notice for closure of dormant/inoperative accounts
Bank has notified that in many accounts there is no operation by the customer from last 3 years and there is no balance in these accounts. To ensure that these accounts are not misused, Bank has decided to close such accounts to prevent the inherent risk.
Therefore Notices dated 09.05.2024, 16.05.2024 and 24.05.2024 in Newspapers, Notices dated 01.05.2024, 16.05.2024 and 24.05.2024 on Social Media were given to all such account holders, who have not operated their account for more than 3 years as on 30.04.2024 and having zero balance or balance in their account, that these accounts will be closed after one month without any further notice, unless the account is activated by submitting the KYC documents by the account holder in respective branch.
To avoid inconvenience to customers, Bank has decided to extend timeline up to 15.06.2024. All such account holders are again requested to reactivate their accounts on or before 15.06.2024 so that they can avail uninterrupted Banking services with the Bank. These accounts will be closed on or after 16.06.2024 without any further notice, unless the account is activated by submitting the KYC documents in respective branch latest by 15.06.2024.
Please note that Accounts linked to DEMAT accounts, Lockers, having active standing instruction, student accounts with customer age below 25 years, account of minors, accounts opened for specific purpose like FMS/JSP/PMSB/ISSY/APY, DBT and accounts frozen by order of Court, Income Tax Department or any other statutory authorities shall not be closed under this process.
In case of any query/assistance, you are requested to contact your branch.
Authorized Signatory

45-yr-old man stabs wife, son over birthday cake getting late, booked for murder bid

VIJAY KUMAR YADAV
MUMBAI, JUNE 3

ENRAGED OVER the delay in bringing his birthday cake, a 45-year-old man stabbed his wife and son with a knife at Sakinaka in Mumbai early Sunday, said police.

The accused has been identified as Rajendra Shinde, who has been booked for attempt to murder and is on the run.

According to police, it was Shinde's birthday on Saturday. His wife Ranjana Shinde, who works as a domestic help, could bring home his birthday cake only by 12.15am on Sunday as she was late at work.

Police said Shinde was infuriated with his family for bringing his birthday cake that late.

According to police, Shinde allegedly started fighting with Ranjana and abused her. When their son Sunil (22) tried to intervene, Shinde took a knife from the kitchen and stabbed him below the ribs and in the chest, said the complaint lodged by Ranjana. When Ranjana came to her son's rescue, Shinde stabbed her in the wrist.

Both Ranjana and Sunil sustained injuries and were rushed to a hospital by neighbours even as Shinde fled the spot. Ranjana was allowed to go home after medication while Sunil, who was grievously injured, is undergoing treatment at Rajawadi Hospital in Ghatkopar.

"We have recorded Ranjana's statement and have registered a case under Section 307 (attempt to murder) of the IPC against Shinde," said a sub-inspector from Sakinaka police station.

"Shinde is an alcoholic and works as a welder. He had some personal dispute with Ranjana and the tension was brewing between the two from quite some time," said another officer.

Central Coalfields Limited

A Miniratna Company (A Subsidiary of Coal India Limited)
NOTICE
All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on websites of Coal India Ltd. www.coalindia.com and its Subsidiary Company (CCL, www.centralcoalfields.in). CIL e-procurement portal <https://coalindiatenders.nic.in> and Central Public Procurement Portal <https://eprocure.gov.in> in addition, procurement is also done through GeM Portal <https://gem.gov.in>

NATIONAL FERTILIZERS LIMITED

(A Govt. of India Undertaking)
A-11, Sector-24, Noida, Distt: Gautam Budh Nagar, U.P. - 201301
Phone: 0120-2412294, 2412445; Fax: 0120-2412218
Ref No : NFL/CO/Mktg-D/WSP/2024-25/01 Date : 04.06.2024
e-PROCUREMENT NOTICE
Bids are invited from the prospective bidders for procurement of Water Soluble Fertilizers for further marketing in various states. For details visit website: <https://tenders.gov.in/procure/app> (e-tendering) and www.nationalfertilizers.com (Home page). E-Tender No. 2024_NFL_196986_1. Last date of Bid submission / date of Opening of Technical Bid document is - 15.30 Hrs on 13.06.2024 / 15.30 Hrs on 14.06.2024. Any Clarification (s) to this tender shall be published only on our websites. DGM-(Marketing-Domestic)

EXPRESS Careers

RailTel Corporation of India Limited
(A Govt. of India Undertaking)
CIN No. L64202DL2000G0117995
Walk-in Interview Vacancy Notice
No. RCL/WR&A/24/25/01 Dated 04.06.2024
RailTel Recruitment 2024 | Engineer & Other Posts |
Total Vacancies 05 Nos. | Walk-in interview: 10.06.2024 & 11.06.2024 |
www.railtelindia.com
RailTel Recruitment 2024: RailTel Corporation of India Limited is looking for dynamic professional purely on Contract basis from Open Market for the following post like Engineer's Post. Recently it has issued notice (Vacancy Notice No. RCL/WR&A/24/25/01) on 04.06.2024 for above said posts. As per notification, there are 05 Nos. vacancies to be filled by RailTel and post wise vacancy details are available at www.railtelindia.com. For details kindly visit website. Please keep visiting RailTel website for future Walk-in interview drive/empanelment procedure.
Western Railway Microwave Complex, Senapati Bapat Marg, Mahalaxmi, Mumbai-400013. Phone: 91 (22) 24923907; Fax: 91 (22) 24923913

Advertisement No CWC/E-Engagement/Young Professional/2024/01
Central Warehousing Corporation, a Navratna, Central Public Sector Undertaking under the administrative control of Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution, providing scientific storage facilities for agricultural inputs, produce and other notified commodities besides providing logistics infrastructure like CFS/CDs, Land Custom Stations, Air Cargo Complexes etc. for import-export cargo. Invites online application from eligible candidates for thirteen (13) positions of Young Professional in various specializations as detailed below.

| S. No. | Specialization | No. of Positions |
|--------|----------------------------------------------|------------------|
| 01 | Corporate Communication and Public Relations | 01 |
| 02 | Marketing & Business Development | 09 |
| 03 | Rail/Road Operations | 03 |

Please visit CWC's Website (www.cwcorpn.in) for detailed information regarding different positions of Young Professionals, their eligibility criteria including qualification and experience, selection process, general conditions etc. Eligible candidates have to apply online through CWC's Website www.cwcorpn.in. The last date to apply online is 15.06.2024 at 23:59 Hrs. No other mode of application shall be accepted.

June 3, 2024
Mumbai

| Contact details of the Company | Registrars and Transfer Agents (RTA) |
|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| Tata Steel Limited Nodal officer and Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance) Bombay House, 24 Homi Modi Street, Fort, Mumbai 400 001. Tel No: +91 22 6665 7279 Email: cosec@tatasteel.com | Link Intime India Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. Tel No: +91 810 811 8484 Email: csg-uni@linkintime.co.in |

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadham
Nodal Officer and
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
Membership No. ACS: 19921



May 30, 2024

THIS COMMUNICATION IS IMPORTANT AND REQUIRES YOUR IMMEDIATE ATTENTION

Dear Shareholder(s),

Sub: Transfer of Equity Shares held by you in Tata Steel Limited, to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This has reference to the provisions of the Companies Act, 2013, as amended, ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ('Rules'). Pursuant to the Act read with the said Rules, unclaimed dividend for the past 7 (seven) years shall be transferred to IEPF and all shares in respect of which dividend(s) has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more shall also be transferred in favour of the IEPF Authority, in their dematerialized account maintained with National Securities Depository Limited.

As per our records, dividend amount(s) declared by Tata Steel Limited ('the Company') for FY 2016-17 to FY 2022-23 is/are unclaimed in respect of your equity shareholding in the Company. Details of such unclaimed dividend(s) are available on the website of the Company www.tatasteel.com

What are you required to do?

You are requested to immediately claim the unclaimed dividend(s) due to you by returning the enclosed request form, duly signed along with Investor Service Request Forms & Nomination details (for shares held in physical form), the updated Client Master List (for shares held in demat form) and other supporting documents (such as cancelled cheque leaf with name of shareholder as Account holder), to Link Intime India Private Limited - Registrars and Transfer Agents of the Company ("RTA"), on or before **September 8, 2024**, at the address mentioned below.

Please note that as per applicable SEBI Circulars, outstanding dividend payments will be credited only through electronic mode directly to the bank account of Shareholders holding shares in physical form, once the Folio is KYC compliant and Nomination details are received. Please note that for shareholders holding shares in physical form, they are mandated to update their bank account details, contact details, KYC documents with the Company/RTA.

What happens if you do not claim the dividend(s) due to you by September 8, 2024?

Please note that in case the dividend(s) are not claimed by September 8, 2024, the unclaimed dividend for FY 2016-17 will get transferred to IEPF. Further, those equity share(s) in respect of which the dividend(s) remains unclaimed shall be transferred in favour of IEPF Authority in the following manner on the due date i.e., September 9, 2024, in accordance with the provisions of the Act read with related Rules and applicable notification(s) issued by MCA from time to time, without any further notice to you and no liability shall lie against the Company in respect of the equity shares so transferred.

Manner of transfer of equity shares to IEPF: In case the shares are held by you:

- **In physical form** - new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) issued in your name will be deemed cancelled and non-negotiable.
- **In dematerialized form** - the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF Authority.

All future benefits arising on such equity shares transferred to IEPF will also be issued/transferred in favor of the IEPF Authority.

TATA STEEL LIMITED

Registered Office Bombay House 24 Horni Mody Street Fort Mumbai 400 001 India
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724
Corporate Identification Number L27100MH1907PLC000260 Website www.tatasteel.com



How can you claim the dividend(s)/Equity Share(s) transferred to IEPF?

Should your unclaimed dividend(s)/Equity Share(s) be transferred in favour of the IEPF Authority, the same can be claimed by you by making an online application electronically (web form IEPF-5) available on the website of the Ministry of Corporate Affairs at www.mca.gov.in and sending a physical copy of the same, duly signed, to the attention of the Nodal officer/Deputy Nodal officer, Tata Steel Limited at the Registered Office address (Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400001), along with the e-form IEPF-5 submission acknowledgement/challan and requisite documents enumerated in web form IEPF-5. Please note that the link to the web form is also available on the website of the Company at www.tatasteel.com

Whom should you contact for information, assistance or clarifications?

Should you need any further information or have any further questions or need any assistance in this regard, please contact either of the following:

| Contact details of the Company | Registrars and Transfer Agents (RTA) |
|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| Tata Steel Limited Nodal officer and Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance) Bombay House, 24 Homi Modi Street, Fort, Mumbai 400 001. Tel No: +91 22 6665 7279 Email: cosec@tatasteel.com | Link Intime India Private Limited C-101, 1 st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. Tel No.: +91 810 811 8484 Email: csg-unit@linkintime.co.in |

Further, we request you to update your PAN details and Bank Account details with the RTA for shares held in physical mode (in form ISR-1, Form ISR-2 as applicable) and with your Depository Participant, for shares held in Demat mode, so as to enable us to process your dividend claims to your bank account by electronic mode. The manner of providing the information and supporting documents required to take the information on records is mentioned in the enclosed Request Form. For further details, you may refer the FAQs available on our website at <https://www.tatasteel.com/investors/investor-information/frequently-asked-questions/>

Thanking you.

Yours faithfully,
Tata Steel Limited

Parvatheesam Kanchinadham
Nodal officer and Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
ACS: A15921

Encl.: Request Form

REQUEST FORM

Ref - _____

To,

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

(CIN: _____)

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg,
Vikhroli (West), Mumbai 400 083

Dear Madam, Sir,

Unit: Tata Steel Limited

Sub: Payment of unclaimed dividend

This has reference to the Company's letter dated May 30, 2024 regarding transfer of equity shares to the Demat Account of the IEPF Authority, in respect of which dividend has not been encashed or claimed by me / us for seven consecutive years or more.

Please arrange to make the payment of unclaimed dividend as stated below:

(Tick (√) whichever is applicable).

I enclose the original instrument(s).

I do not possess the original instrument(s).

I confirm that I have not sold/pledged my equity shares and continue to be the legal owner of shares registered in my name. I have also not encashed the instrument(s) sent to me earlier, nor have I received any dividend money in connection with the payment(s) mentioned below:

Account No./ Folio:

| Warrant No. | Net Amount (Rs. P.) | Date of Payment of Dividend | Due date to claim Dividend |
|-------------|---------------------|-----------------------------|----------------------------|
| | | 10-08-2017 | 08-09-2024 |
| | | 23-07-2018 | 21-08-2025 |
| | | 23-07-2019 | 21-08-2026 |
| | | 24-08-2020 | 23-09-2027 |
| | | 02-07-2021 | 01-08-2028 |
| | | 02-07-2022 | 01-08-2029 |
| | | 10-07-2023 | 05-08-2030 |

For shareholders holding shares in physical form: I request you to update my KYC / Bank details and Nomination, as stated in the enclosed Form ISR-1, Form ISR-2 and SH-13 against the above folio number and accordingly, self-attested documents as mentioned in the said Forms are also enclosed.

For shares held in Electronic/ Dematerialized Form: New Bank Details are registered against my demat account and therefore, I am enclosing the self-attested copy of the Client Master List featuring my new address and bank details recorded against my demat account.

Email ID:
Mobile Number:
Place:
Date:

Signature of the First named Shareholder

Note:

Shareholders holding shares in dematerialized form are requested to update their address and bank details directly with the respective Depository participant(s).

In absence of complete bank details of Shareholders registered against account with RTA/Depository Participant as the case may be, payment of outstanding dividend amount cannot be effected. Payment will be made only to KYC Compliant Shareholders and in electronic mode.